



पोलीस आयुक्तालय, औरंगाबाद शहर

डॉ.बा.आं.मार्ग, मिल कॉर्नर, औरंगाबाद शहर-४३१००१ (महाराष्ट्र)

दि.२४/०४/२०१८.

प्रेस नोट.

मोटरसायकल चोर गुन्हे शाखेच्या जाळ्यात

दि.२४/०४/२०१८- काल दि.२३/०४/२०१८ रोजी गुन्हे शाखेने गुप्त बातमीच्या आधारे मोटरसायकल चोर १) शाहबाज खान मोईन खान २)शेख आवेज शेख मजीद ३)शेख सलीम शेख खलील यांना अटक करून मोटरसायकल चोरीचे ०४ गुन्हे ०१ चोरीचा गुन्हा उघडकीस आणला.

गुन्हे शाखेचे सहा पोलीस निरीक्षक घनश्याम सोनवणे यांनी अधिक माहिती देताना कळविले कि, गुन्हे शाखेला खात्रीलायक बातमी मिळाली कि, मौजे धावडा, ता.भोकरदन, जि.जालना येथील शेख सलीम शेख खलील यांच्या घरी औरंगाबाद शहरातून चोरी केलेल्या मोटरसायकल विक्री करण्यासाठी ठेवलेल्या आहेत. अशी खात्रीलायक बातमी मिळाल्यावरून गुन्हे शाखेने मिळालेल्या बातमीप्रमाणे सदर ठिकाणी जाऊन उभ्या असलेल्या युनिकॉर्न, होंडा शाईन व स्प्लेंडर प्रो. विना नंबर प्लेट असलेल्या मोटर सायकल कागदपत्र बाबत विचारपूस केली असता शेख सलीम याने सांगितले कि, सदरच्या मोटर सायकल तीन चार महिन्यापूर्वी त्याच्या ओळखीच्या शाहबाज खान, रा.पडेगांव औरंगाबाद याने मला विक्री केल्या आहेत असे सांगितले.

सदर मोटरसायकल बाबत पोलीस स्टेशन अभिलेख तपासला असता १) युनिकॉर्न मोटरसायकल हि पोलीस स्टेशन सिटीचौक येथील गु.र.न.१५/२०१८ कलम ३७९ भा.द.वि मधील.२) स्प्लेंडर प्रो. हि पोलीस स्टेशन जिन्सी गु.र.न २६६/२०१७ भा.द.वि मधील ३) होंडा शाईन हि पोलीस स्टेशन छावणी गु.र.न ६९/२०१८ कलम ३७९ भा.द.वि मधील चोरी झाल्याचे निष्पन्न झाले. तीनही मोटरसायकल जप्त करण्यात आल्या. तसेच ४) पोलीस स्टेशन जिन्सी गु.र.न.१८/२०१७ कलम ३७९ भा.द.वि मधील बुलेट मोटरसायकल सायकल हि दि.२२/०१/२०१७ रोजी हरिष मस्जिद जवळून यातील आरोपी शेख आवेज शेख मजीद याने चोरून एक महिना वापरल्याची कबुली दिली. याशिवाय आरोपी १ व २ यांनी पोलीस स्टेशन क्रांतीचौक हद्दीतून सिल्लेखाना चौकाजवळून डबल टायरच्या टेम्पोचे डिस्कसह टायर व डिझेल चोरल्याचे कबुली देवून सदर डिस्कसह टायर एका साथीदाराच्या मार्फतीने मिटमिटा येथील एका इसमास ९०००/- रुपयामध्ये विक्री केल्याचे सांगितले. सदर पोलीस

स्टेशन अभिलेख तपासला असता पोलीस स्टेशन क्रांतीचौक गु.र.न ५२५/२०१७ कलम ३७९ भा.द.वि प्रमाणे दाखल असल्याचे निष्पन्न झाले.

यावरून आज रोजी कटकट गेट येथून मोटार सायकल चोर १) शहाबाज खान मोईन खान, वय २९ वर्ष, रा.मिसबा कॉलनी, अरबी स्कूल जवळ, मुंबई हायवे, औरंगाबाद यास ताब्यात घेवून विचारपूस केली असता त्याने सांगितले कि, त्याने त्याच्या साथीदार २) शेख आवेज शेख मजीद वय २९ वर्ष, रा.नेहरूनगर, शहाबाजार, रुबी हॉस्पिटलच्या बाजूला, औरंगाबाद याच्या साथीने इंडिका कार क्र. MH-१६-R-०३५९ ने मोटारसायकल चोरी करून तीनही मोटारसायकल आरोपी क्र.३) शेख सलीम शेख खलील वय २७ वर्ष रा.धावडा, ता.भोकरदन जि.जालना यास विकल्या असल्याचे निष्पन्न झाल्याने त्यास चोरीचे मोटारसायकल खरेदी करण्याच्या आरोपाखाली अटक करण्यात आले आहे. सदर आरोपीने ०५ गुन्हे केल्याची कबुली दिली असून त्यांच्या कडून ०३ मोटारसायकलसह गुन्हा करण्यासाठी वापरण्यात आलेली इंडिका कार लाखो रुपयाचा मुद्देमाल हस्तगत करून पुढील तपासकामी पोलीस स्टेशन सिटीचौक यांच्या ताब्यात देण्यात आले आहे.

सदरची कामगिरी पोलीस आयुक्त श्री.मिर्लीद भारंबे, पोलीस उप आयुक्त (मुख्यालय) डॉ.दिपाली धाटे-घाडगे, सहा.पोलीस आयुक्त(गुन्हे) श्री. रामेश्वर थोरात, सहा. पोलीस निरीक्षक घनश्याम सोनवणे, यांचे मार्गदर्शनाखाली सहा पोलीस निरीक्षक अजबसिंग जारवाल, पोहेकाँ/शिवाजी झिने, पोना/विलास वाघ, पोकाँ/सुनील धात्रक, प्रभाकर राऊत, विशाल सोनवणे, रवी दाबाडे, चालक थोरे यांनी केली.

SD/-
(रामेश्वर थोरात)
सहा.पोलीस आयुक्त (गुन्हे)
औरंगाबाद शहर